



महाराष्ट्र MAHARASHTRA

© 2014 ©

LK 403207

दिनांक - 9/12/19४ वि. नं.

परवाना क्र. ५/९९

जी. ... महाराष्ट्र ... महाराष्ट्र ...
... महाराष्ट्र ... महाराष्ट्र ...
... महाराष्ट्र ... महाराष्ट्र ...

यानी रु. (line) मागितले वरून रु. १०० - चा
ह्याचे भरती रु. असे स्टॅप दिले.

बहुसिलदार कार्यालय नागपूर, कर्नाट.

मुद्रांक विक्रेता

Paul
५१३ क्र. २६०१००२

अजय स. पाटील



19 NOV 201

STAMP HEAD CLE
TREASURY OFFIC
KOLHAPUR (M.S.)

MEMORANDUM OF UNDERSTANDING (MOU)
BETWEEN

VIVEKANAND COLLEGE, KOLHAPUR
MAHARASHTRA, INDIA

AND

MAHAVIR MAHAVIDYALAYA,
KOLHAPUR MAHARASHTRA, INDIA



...2...

This MOU is entered into on the 1st December day of Monday, 2014 by and between

VIVEKANAND COLLEGE, KOLHAPUR (VCK) situated in KOLHAPUR (Maharashtra). Vivekanand College, Kolhapur was established in 1954. It has been managed by Shri Swami Vivekanand Shikshan Sanstha. The objective of the institute is to provide quality education to all by means of sheer hard work, dedication and devotion and to inculcate cultural values into students and to make them better citizens of India with vision and values. They strive to ensure values like truth, honesty, character, science and sacrifice into the students and to curb social exploitation through education amongst them and to promote scientific temper. The aim at overall personality development through extra curricular activities and to attain community and social development through infrastructural facilities of the college.

AND

MAHAVIR MAHAVIDYALAYA, KOLHAPUR (MMK). Mahavir Mahavidyalaya Established in 1970. Shri Acharyaratna Deshbhushan Shikshan Prasarak Mandal, Kolhapur. was founded on 29th April, 1963, for the purpose of educational and cultural development and development of socially deprived sections. It was the strong desire of Shri. Acharyaratna Deshbhushanji Muni Maharaj that such an organization be founded. The organization took birth due to his blessings and encouragement.

The aforesaid institutions are here in after referred to individually as institute and collectively as institutes.

1. The objectives of the MOU:

- a) To provide Daily weather report data for the purpose of practical knowledge for the students of Department of Geography, Science Department and research scholars.
- b) To promote and enhance academic interest between VCK & MMK.
- c) To provide Automatic weather station data for implementation of quality of education at VCK.
- d) To promote research/continuing education activities between institutions.

2. Technical Areas of Collaboration:

- a) To provide Automatic Weather Station Data to improve quality of Research Activity and encourage of student knowledge.
- b) Daily provide Automatic Weather Station Data by Email through MMK to VCK. (vckdeptofgeography@gmail.com)
- c) Provide necessary help in Organizing Personality Development Programmes at MMK & VCK for enhancement of skills in respect of Faculty, Staff and Students of both colleges.

- g) To facilitate the availability of practical training for teachers and students regarding to work of automatic weather station by MMK.

3. Proposed Modes of Collaboration

- a) Co-operation and promotion of education and training in areas of mutual interest.
b) Any other appropriate mode of interaction agreed upon between VCK and MMK.

A specific plan will be worked out by the institutes depending upon availability of resources. A Specific agreement will be entered into for each activity.

4. Terms and Conditions

- a) To provide daily Automatic Weather Station Data by Email through MMK to VCK. (vckdeptofgeography@gmail.com) without any cost.
g) This MOU may be amended, renewed and terminated by mutual written agreement of the institutes at any time.
h) Either Institute shall have the right to terminate this MOU upon 60 days prior written notice to the other Institute.

5. Duration of MOU

This MOU, unless extended by mutual written consent of the institutes, shall expire in FIVE years after the effective date specified in the opening paragraph. However, on review, the MOU shall be extended for another FIVE years by mutual consent.


6. Coordinators

Both Institutes will designate persons who will have responsibility for co -ordination and implementation of this agreement.

7. Signed in Duplicate

This MOU is executed in duplicate with each copy being an official version and having equal legal validity. By signing below, the institutes, acting by their duly authorized officers, have caused this Memorandum of Understanding to be executed, effective as of the day and year first above written.

On behalf of


Dr.H.B.Patil

PRINCIPAL

Vivekanand College,
Kolhapur.

On behalf of


Dr.S.B.Kanse.

PRINCIPAL

Mahavir Mahavidyalaya
Kolhapur.

तरुण भारत

बुधवार, ७ जानेवारी २०१५



कोल्हापूर : शैक्षणिक सामंजस्य करार करताना प्राचार्य डॉ. हिंदुराव पाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. कणसे, प्रा. सुनील भोसले, प्रा. एच. बी. पाटील, डॉ. डी. सी. कांबळे, डॉ. अरुण पाटील.

विवेकानंद , महावीर कॉलेजमध्ये शैक्षणिक सामंजस्य करार

प्रतिनिधी
कोल्हापूर
महावीर व विवेकानंद
महाविद्यालयामध्ये भूगोल
विभागाच्या वतीने अत्याधुनिक
हवामान संयंत्राकडून संकलित
माहितीच्या संदर्भात आदान-प्रदान

विषयक सामंजस्य करार करण्यात
आला.

महावीर महाविद्यालयात शिवाजी
विद्यापीठ कार्यक्षेत्रात एकमेव असे
हवामानदर्शक स्वयंचलित संयंत्र
बसविण्यात आले असून या
उपकरणाद्वारे तापमान, आर्द्रता,
पर्जन्य, आकाशस्थिती, सूर्योदय,

सूर्यास्त, वाऱ्याचा वेग, दिशा या
विषयांच्या नियमित नोंदी होतात.
सदरच्या नोंदींची आदान-प्रदान
दोन्ही महाविद्यालयादरम्यान केले
जाईल, ज्याचा फायदा नवीन
माहिती मिळवण्यासाठी, संशोधक,
विद्यार्थी, समाज, प्राध्यापक यांना
होईल. यावेळी विवेकानंदचे प्राचार्य

डॉ. हिंदुराव पाटील, महावीरचे
प्राचार्य डॉ. एस. बी. कणसे, डॉ.
अरुण पाटील, प्रा. शशिकांत मोरे,
भूगोल विभागप्रमुख डॉ. डी. सी.
कांबळे, प्रा. एच. बी. पाटील, प्रा.
सुनील भोसले, प्रा. रामदास तुरुके,
योगेश काशिद, शुभांगी जोशी
आदी उपस्थित होते.


महाराष्ट्र टाइम्स

‘महावीर-विवेकानंद’मध्ये सामंजस्य करार

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भूगोल विषयातील संशोधनाचे
आदानप्रदान, बदलत्या हवामानाचा
अभ्यास यासंदर्भात महावीर कॉलेज
व विवेकानंद कॉलेजमध्ये सामंजस्य
करार करण्यात आला आहे. संशोधन
आणि हवामानाच्या अभ्यासासोबतच
विद्यार्थ्यांसाठी अभ्यास सहली, विविध
कोर्सेसमध्ये सहभाग असे उपक्रम
राबविण्यात येणार आहेत. ‘विवेकानंद’चे
प्राचार्य हिंदुराव पाटील व ‘महावीर’चे
प्राचार्य डॉ. एस. बी. कणसे यांनी
करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

महावीर कॉलेजमधील भूगोल
विभागाच्यावतीने कॅम्पसमध्ये अत्याधुनिक
हवामानदर्शक संयंत्र बसविण्यात
आले आहे. हवामानदर्शक स्वयंचलित
संयंत्रामुळे तापमान, आर्द्रता, पर्जन्य,
अवकाशस्थिती, सूर्योदय-सूर्यास्ताची



वेळ, वाऱ्याचा वेग व दिशा या घटकांची
नोंद होते. दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांना
उपबल्लेख माहितीचा अभ्यासासाठी
फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच
भूगोल विषयाच्या अभ्यासकांना कराराचा
लाभ होणार आहे. कराराप्रसंगी डॉ.
अरुण पाटील, प्रा. अंकुश बनसोडे, प्रा.
शशिकांत पाटील, प्रा. डी. सी. कांबळे,
प्रा. सुनील भोसले, प्रा. रामदास तुरुके
उपस्थित होते.